


Department Administrator - Steps to work on Bindunamavali Software

Step 1> Log on to <http://testbindunamavali.mahaonlinegov.in/Forms/Login.aspx>



The screenshot shows a web browser window with the URL <http://testbindunamavali.mahaonlinegov.in/Forms/Login.aspx>. The page features a blue header with a map of Maharashtra on the left and the text "मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागासाठी बिंदू नामावली नोंदणी (पदोन्नती आणि नामनिर्देशन)" in the center. A yellow circular logo is on the right. Below the header, a blue banner contains the text "मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागासाठी बिंदू नामावली नोंदणी (पदोन्नती आणि नामनिर्देशन)". The main content area is light blue and contains a login form titled "लॉग इन" in orange. The form has two input fields: "वापरकर्त्याचे नाव" (Username) and "पासवर्ड" (Password). Below these fields is a blue button labeled "लॉग इन" with a lock icon. The footer contains copyright information: "Copyright@2012 MahaOnline Limited. All rights reserved. MahaOnline Limited is a Joint Venture between Government of Maharashtra and TATA CONSULTANCY SERVICES". On the right, it says "Powered by MahaOnline limited" with a logo.

मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागासाठी बिंदू नामावली नोंदणी
(पदोन्नती आणि नामनिर्देशन)


महाराष्ट्र शासन

मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागासाठी बिंदू नामावली नोंदणी (पदोन्नती आणि नामनिर्देशन)

लॉग इन

वापरकर्त्याचे नाव

पासवर्ड

 लॉग इन

Copyright@2012 MahaOnline Limited. All rights reserved.
MahaOnline Limited is a Joint Venture between Government of Maharashtra and TATA CONSULTANCY SERVICES

Powered by
MahaOnline
limited

Role of the Department Administrator

- 1 Creation of Master DATA (Posts/Designation)**
- 2 Providing Login IDs and Passwords to Department Users in top down Manner (*From ACS/Pr. Secretary/Secretary ---> Department Assistant*)**
- 3 Creating of sub-departments/directorates/commissionerates and providing Admin IDs to them**

1. Creation of cadre/post master data: Enter all Designations/Cadres of the department and sub departments

File Edit View Favorites Tools Help

मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागासाठी बिंदू नामावली नोंदणी (पदोन्नती आणि नामनिर्देशन)

महाराष्ट्र शासन

मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागासाठी बिंदू नामावली नोंदणी अहवाल सुविधा

सुस्वागतम : gad_ast विभाग - सामान्य प्रशासन विभाग Us

पदनामाची नोंदणी
User Type Master
डेस्क क्रमांकाची नोंदणी
नोंदणी
विभाग ते विभाग मानचित्रण

सत्र निर्गमन

* पिन्हांकित क्षेत्रात माहिती भरणे बंधनकारक आहे.

Select Department *

Designation Name *

Designation Name in Local Language *

Give Abbreviation for Designation *

Give Retirement Age for Designation *

पदनामाची नोंदणी

सामान्य प्रशासन विभाग

Submit Cancel

Designation Name	Abbreviation Designation Name	Retirement Age for Designation
लघुलेखक (उच्चश्रेणी)	S(H)	58
लघुलेखक (निम्नश्रेणी)	S(L)	58
अवर सचिव	US	58
लिपिक टंकलेखक	CT	60

http://testbindunamavali.mahaonlinegov.in/Forms/DesignationMaster.aspx

2. Providing User IDs and Passwords


- a. Defining user type master: Defining which cadres/designations will be involved in roster preparation/approval process

The screenshot shows a web application interface for defining user types. The header includes a menu bar (File, Edit, View, Favorites, Tools, Help) and a banner with the text 'मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागासाठी बिंदू नामावली नोंदणी (पदोन्नती आणि नामनिर्देशन)' and the Maharashtra State Emblem. A navigation bar contains links like 'सुविधा' and 'सुस्वागतम् : gad_ast विभाग - सामान्य प्रशासन विभाग'. A dropdown menu is open, showing options: 'पदनामाची नोंदणी', 'User Type Master', 'डेस्क कर्माचाची नोंदणी', 'नोंदणी', and 'विभाग ते विभाग मानचित्रण'. The 'User Type Master' option is selected. The main form has fields for 'Select Option', 'Select Department *' (set to 'सामान्य प्रशासन विभाग'), 'User Type Name *', 'User Type Description *', 'Select Category *' (set to '--Select--'), and 'Give Sort Order *'. There are 'Submit' and 'Cancel' buttons at the bottom.


By default user type covers Mantralaya Cadres/Designations for other designations use new user type

Sort Order: Provide sort order **1** to department head (ACS/Pr. Secretary/Secretary), **2** to Joint Secretary/Deputy Secretary and so on. For Other than Mantralaya cadres follow same process

b. User desk assignment: If required giving desk number to user involved in the roster preparation process



मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागासाठी बिंदू नामावली नोंदणी
(पदोन्नती आणि नामनिर्देशन)



महाराष्ट्र शासन

मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागासाठी बिंदू नामावली नोंदणी

अहवाल

सुविधा

सुस्वागतम : विभाग - User Category :

पदनामाची नोंदणी

User Type Master

डेस्क क्रमांकाची नोंदणी

नोंदणी

विभाग ते विभाग मानचित्रण

* चिन्हंकित क्षेत्रात माहिती भरणे बंधनकारक आहे.

Select Department *

Desk Description *

Desk Description in local language *

Remark

डेस्क क्रमांकाची नोंदणी

कृषि आणि पणन विभाग

Submit

Cancel

प्रदर्शित करण्यासाठी तपशील नाहीत

Copyright@2012 MahaOnline Limited. All rights reserved.
MahaOnline Limited is a Joint Venture between Government of Maharashtra and TATA CONSULTANCY SERVICES

Powered by
MahaOnline
limited

- c. **User Registration:** Registering users in a top down approach from Head of the department to lower level and providing them user name and passwords, user name could be official email ID

मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागासाठी बिंदू नामावली नोंदणी (पदोन्नती आणि नामनिर्देशन)

महाराष्ट्र शासन

सुविधा

पदनामाची नोंदणी

User Type Master

डेस्क कर्माचाची नोंदणी

नोंदणी

वापरकर्त्या नोंदणी

विभाग ते विभाग मानचित्रण

पासवर्ड बदला

सुस्वागतम : विभाग - User Category :

सत्र निर्गमन

मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागासाठी बिंदू नामावली नोंदणी (पदोन्नती आणि नामनिर्देशन)

महाराष्ट्र शासन

मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागासाठी बिंदू नामावली नोंदणी (पदोन्नती आणि नामनिर्देशन)

Registration Page

* चिन्हांकित क्षेत्रात माहिती भरणे बंधनकारक आहे.

Type Of User * ---Select---

First Name * Last Name *

Gender * Male ☐ Female ☐ Email Id *

Mobile No. * Department *

Reporting Designation * Name of Person Reporting To *

LoginId/Username * Password * Confirm Password *

Captcha (पडताळणी संकेतांक कोड) (Case Sensitive) *

7072M

3. Creating of sub-departments/directorates/commissionerates and providing Admin IDs to them

a) Parent Department Mapping: doing parent department mapping



मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागासाठी बिंदू नामावली नोंदणी
(पदोन्नती आणि नामनिर्देशन)


महाराष्ट्र शासन

मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागासाठी बिंदू नामावली नोंदणी ▼ अहवाल ▼ सुविधा ▼

सुस्वागतम : विभाग - User Category :

पदनामाची नोंदणी

User Type Master

डेस्क कर्माचाची नोंदणी

नोंदणी

विभाग ते विभाग मानचित्रण

विभाग ते विभाग मानचित्रण

* चिन्हंकित क्षेत्रात माहिती भरणे बंधनकारक आहे.

From Department *

To Department *

User Type *

Select Officer Name For Mapping *

कृषि आणि पणन विभाग

---निवडा---

Submit

Cancel

प्रदर्शित करण्यासाठी तपशील नाहीत

Copyright@2012 MahaOnline Limited. All rights reserved.
MahaOnline Limited is a Joint Venture between Government of Maharashtra and TATA CONSULTANCY SERVICES

Powered by
MahaOnline
limited